

Date- July 5th, 2022

To,
BSE Limited ("BSE"),
Corporate Relationship Department,
2nd Floor, New Trading Ring,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001.
BSE Scrip Code: 538646
ISIN: INE837C01013

Scrip ID: QGO

Sub: Newspaper Publication regarding the 29th Annual General Meeting of QGO Finance Limited ('Company') through Video Conferencing/ Other Audio-Visual Means facility

Dear Sir/Madam,

Pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time and General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 and 2/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), and SEBI vide its Circular No. 12th SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May, 15th SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January, 2021 and Circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, the Company has made a public notice informing about the 29th Annual General Meeting of the Company through Video Conferencing/ Other Audio Visual Means facility scheduled to be held on Friday, August 12, 2022.

We hereby submit the copies of the public notice published in English National Publication "Financial Express" and "Mumbai Lakshadweep" on July 5th, 2022, for your information and the same is also uploaded on the website of the Company at http://www.qgofinance.com/

We request you to take the same on record. Thanking you,

Yours Faithfully,
For QGO Finance Limited

Urmi Joiser Company Secretary and Compliance Officer Membership No. A63113 Address: 304, Shri Siddhivinayak Apartments, Plot no 42, Sector 44A, Seawoods, Nerul (W), Navi Mumbai-400706

Fncl: As Above

FINANCIAL EXPRESS

WEAK DEMAND FROM STEELMAKERS

NMDC reports 40% drop in June sales

SURYA SARATHI RAY New Delhi, July 4

STATE-RUN IRON ore miner NMDC's sales nosedived 40% in June to 1.9 million tonne (MT) from 3.18 MT in June 2021, indicating weaker demand from steelmakers.

In Q1FY23, NMDC reported a 20% year-on-year (y-o-y) decline in sales, despite reducing prices by up to 36% between April 1 and June 5, the effective date of the last price revision.

An NMDC official attributed the fall in sales in Q1 and in June, in particular, to weak demand from the steel industry. Sources said an auction of around 20,000 tonne of iron ore on June 28 received lukewarm response. "Only 8,000 tonne was booked," one source said.

Iron ore is an important raw material for steel-making, with about 1.5-1.6 tonne of the raw material required to produce every tonne of the metal. As on June 5, NMDC's lump ore price stood at ₹4,410 a tonne and fines (inferior grade) at ₹3,310 a tonne compared with ₹6,100 for lumps and ₹5,160 for fines on April 1.

NMDC is the largest merchant miner in the country. Around 70% of its annual sales, 40.5 MT in FY22, is bought by three major steel firms: JSW Steel, AM/NS India and stateowned Rashtriya Ispat Nigam. NMDC had a share of around 20% in the domestic iron ore

IBC: SC seeks

govt response

on appeal

by Neptune

promoters

INDU BHAN

New Delhi, July 4

THE SUPREME COURT on

Monday sought response from

the Union government on an

appeal alleging that various

provisions related to initiation

of insolvency proceedings

against promoters, who stood

as guarantors for a debt-laden

company's loan, are violative of

their fundamental rights (FRs).

Developers alleged these pro-

visions of the Insolvency and

Bankruptcy Code (IBC) auto-

matically precluded them

from discharging their debts,

transacting with creditors, and

continuing their business even

prior to the liability of the alle-

ged debtor being determined.

cement of an interim morato-

rium vitiates the very basis of

the Indian legal system in as

much as the guarantor is con-

demned to be an outsider to its

own business/properties for a

claim which may otherwise be

completely illegal..." the pro-

may also be abused by some-

one who can scuttle the pro-

ceedings/rights of other credi-

tors by merely filing an

application under Section 95,

they said, adding that the reso-

lution professional (RP) has the

power to call for sensitive per-

sonal information, including IT

returns, details of assets and

liabilities, etc without any

opportunity of being heard and

"such an intrusion on the fun-

damental right to privacy is

unconscionable if there is

absolutely no application of

mind prior to the appointment

Banerjee issued a notice to min-

istries of corporate affairs and

law and justice, Hitesh Kothari,

RP of Neptune, and Central

Bank of India. It also tagged the

plea filed by Sachin Manohar

Deshmukh and Nayan Ashok

Bheda along with another sim-

Abench led by Justice Indira

of RP", the appeal stated.

This interim moratorium

moters said.

"The automatic commen-

The promoters of Neptune

market last fiscal. The company's entire sales in FY22 were in the domestic market, which is facing a glut after the duty on exports for iron ore was raised

from 30%.

One of the major consumers of NMDC's iron ore said most steel companies have curtailed production by bringing forward annual shutdowns due to a glut in the market. Unless demand for steel picks up, the demand for iron ore will continue to remain subdued, and that is not going to happen till the monsoon is over. However, as demand started slowing down, both domestically and in the exports market, primarily as a fallout of the Russia-Ukraine war, steel prices started tumbling.

Hovering between ₹36,750-₹39,800/ tonne between Janu-

Falling sales (y-o-y change in %, FY23) Jun Apr-

ary and July 2020, prices of benchmark hot-rolled coil (HRC) started picking up from ₹38,750 a tonne in the first week of August 2020 to reach with effect from May 22 to 50% the peak of ₹78,800 a tonne in the first week of April this year. Though the rise was not always steady, prices never fell below

Source: BSE

₹60,200 a tonne on June 29. The downward trend was aggravated with the imposition of 15% tax on exports of various steel grades by the government from May 22 to ensure more availability in the domestic market and check the northward journey of the price. The duty robbed the steel

industry of its competitiveness

in the international market.

₹53,750 pertonne in the entire

2021. According to SteelMint,

HRC price in the Mumbai

wholesale market stood at

INVITATION FOR SUBMISSION OF A SCHEME OF COMPROMISE OR ARRANGEMENT UNDER SECTION 230 OF THE COMPANIES ACT, 2013 FOR SHREE AMBIKA SUGARS LIMITED (IN LIQUIDATION) CIN: U15421TN1988PLC015660 Registered Office: Eldorado, 05th Floor, 112, Nungambakkam High Road, Chennai, Tamil Nadu – 600 034

Take Notice for Invitation for submission of a Scheme of Compromise or Arrangement under Section 230 of the Companies Act, 2013 for Shree Ambika Sugars Limited (presently in Liquidation under the Insolvency & Bankruptcy Code, 2016) from its Members or any Class of them, its Creditors, or any Class of them.

Shree Ambika Sugars Limited (SASL) was incorporated on 29 th April, 1988. It has Two integrated Sugar units with aggregate crushing capacity of 11500 TCD (Tons of Cane per Day), Two Power Cogeneration Units with aggregate installed capacity of 56 MW, One Sugar Refinery with an installed Capacity of 750 TPD (Tons per Day) and One distillery with an installed Capacity of 60 kiloliters per day (KLPD).

Interested Members of SASL or any Class of them, its Creditors or any Class of them, who are eligible under the Companies Act 2013, the Insolvency & Bankruptcy Code, 2016 and any other applicable laws, may submit Expression of Interest (EOI) by 15 th July 2022 and a Scheme of Compromise or Arrangement latest by Thursday, 04 th August 2022 (as envisaged in Scheme Process Documents) to the undersigned by both, email & by way of a sealed envelope, at the email ids & address mentioned below. Please refer to the website of the Corporate Debtor, viz. www.ambikasugars.in, for the Scheme Process Document containing the process related requirements. For any further information or clarification, you may please reach out at

Anurag Goel Liquidator - Shree Ambika Sugars Limited Registration No.: IBBI/IPA-001/IP-P00876/2017-18/11460 Date: 05.07.2022

cirp.ambikasugars@caanurag.com or contact Mr. Anurag Goel at +91 9212117008.

cirp.ambikasugars@caanurag.com (process specific) agoel@caanurag.com (registered with IBBI) Address of the Liquidator registered with IBBI: 10/349, First Floor, Sunder Vihar Paschim Vihar, New Delhi - 110 087



QGO FINANCE LIMITED

CIN: L65910MH1993PLC302405 Registered and Corporate Office: 3rd Floor, A-514, TTC Industrial Area, MIDC, Mahape, Navi Mumbai Thane MH 400701 | Phone: 022 49762795 | Website: www.qgofinance.com

NOTICE FOR 29TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of QGO Finance Limited ("Company") is scheduled to be convened on Friday, August 12, 2022 at 11.00 A.M. IST through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility as per the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with General Circular Nos.14/2020, 17 2020, 20/2020, 02/2021 and 2/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, Januar 13, 2021 and May 5, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and the provisions of SEBI (Listing Obligations and Disclo sure Requirements) Regulations, 2015 as amended ("Listing Regulations"), without the physica

The Annual Report of the Company for the financial year 2021-22 including the Financia Statements for the financial year 2021-22 ("Annual Report") along with Notice of the AGM wi be sent by e-mail to all those Members, whose e-mail addresses are registered with the Compan or with their respective Depository Participants ("DPs"). Members can join and participate in the participation in the remote electronic voting or casting vote through the e-Voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVN facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of th Companies Act, 2013. The Annual Report of the Company for the financial year 2021-22 along with the Notice of AGM will be available on the website of the Company, i.e. www.ggofinance.com

and the website of BSE Limited www.bseindia.com. As per the process advised by the Depository, Members holding shares in demat form whose enail addresses are not registered with their Depository, are requested to register their e-mail address for receipt of Notice of the 29th AGM, Annual Report and login details for joining the 29th AGM through VC/OAVM facility including e-Voting with their Depository only. The registered email address will also be used for sending future communications.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing the facility to its Members to exercise their right to vote by electronic means on any or all of the businesses specified in the Notice convening the 29th AGM of the Company through e-Voting services of NSDL. The relevant details of voting are given as under:

 a) Members holding shares in dematerialized form and whose name is recorded in the Registe of Members or in the Register of Beneficial Owners, as on the cut-off date, i.e. Friday, July 15, 2022 ("eligible Members"), shall be entitled to exercise their right to vote by remote e Voting as well as voting to be held at AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the 29th AGM of the Company

) The remote e-Voting period commences on Tuesday, August 09, 2022 (9:00 a.m. IST) and

ends on Thursday, August 11, 2022 (5:00 p.m. IST); The remote e-Voting module shall be disabled for voting after the expiry of the date and time mentioned above. Once the vote on a resolution(s) is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently:

Those Members, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cas their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred fron doing so, shall be eligible to vote through e-Voting system during the AGM on all of the businesses specified in the Notice convening the 29th AGM. Further, an eligible Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote E-voting but shall not vote again during the AGM. Only the eligible Members shall be entitled to avail the facility of remote e-Voting or the e-Voting during the AGM;

A person who has become a Member of the Company after the Notice is being sent but on or before the cut-off date for e-Voting, i.e. Friday, July 15, 2022, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in Notice of the 29th AGM or sending a request at evoting@nsdl.co.in or contactus@ggofinance.com. In case of any query regarding e-Voting, Members may contact Ms. Pallavi Mhatre, Manager, and NSDL a 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send request at evoting@nsdl.co.in:

The Board of Directors has appointed Ms. Ashwini Inamdar. Partner failing her, Ms. Adit Patnaik, Partner of M/s. Mehta & Mehta, Practicing Company Secretaries as a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner; and

members will be able to attend the AGM through VC/OAVM or view the live webcast of AGM provided by NSDL at https://www.evoting.nsdl.com.by.using.their.e-Voting.login.credentials If any Member wishes to get a printed copy of the Annual Report, the Company will send the same, without any charges, upon receipt of a specific request from the Member, at the earliest considering any administrative and government restrictions on account of Covid-19 pandemic

In case of any queries relating to e-Voting, you may refer to the FAQs for Shareholders and e oting user manual for Shareholders available at the download section of https:/ www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222 990 or send a request at evoting@nsdl.co.in The Annual Report, Notice including the e-Voting procedure and the other relevant documents will be available on the Company's website at www.ggofinance.com for inspection. The above information is being issued for the information and benefit of all the Members of the

Company and is in compliance with the MCA Circulars By Order Of Board Of Directors For QGO Finance Limited Place: Mumbai

Urmi Joiser Company Secretary and Compliance Officer

Tatas pick Amadeus' passenger reservation system for Air India

FE BUREAU Mumbai, July 4

TATA GROUP HAS selected Spanish technology major Amadeus' passenger reservation system for Air India, now a wholly-owned subsidiary of Tata Sons.

Air India is implementing the full Amadeus Altéa Passenger Service System (PSS) suite, including components ranging from revenue management, revenue accounting, retailing and merchandising, website, mobile and frequent flyer program management. The advanced system will also equip Air India with technology that will enhance its operational efficiency, Amadeus said in a statement. "Amadeus Altéa PSS is the

first of many such initiatives to transform Air India," Nipun Aggarwal, chief commercial officer at Air India, said.

Cyril Tetaz, executive vicepresident, Altéa at Amadeus, said:"We are honoured to be the



technology partner for Air India as the carrier undergoes an ambitious transformation. India is an important market for Amadeus and we have our second-largest R&D centre located there. This will enable close innovation with Air India. Our advanced technology solutions will provide the building blocks for Air India to deliver smooth experiences for its passengers."

Air India has a fleet of 117 aircraft, and apart from domestic routes, has a global footprint across geographies including North America, Europe and West Asia.



Regd. Office: 301-302, Heritage Horizon, 3rd Floor, Off: C.G. Road, Navrangpura, Ahmedabad-380 009. Tele. No. 079-26444404-06 Fax No. 079-26444403 E-mail: ahmedabad@mafatlals.com Web Site: www.mafatlals.com

The Members. **Mafatlal Industries Limited**

NOTICE OF 108th ANNUAL GENERAL MEETING,

NOTICE is hereby given that 108th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, the 30th July, 2022, at 12.00 noon through video conferencing or other audio-visual means (VC/OAVM), to transact the businesses, set out in the Notice dated 28th May, 2022 convening the said AGM. The Annual Report 2020-21, inter-alia containing Notice of the said AGM, Directors Report, Auditors Report and Audited Financial Statements for the year ended 31st March, 2022 along with statement & disclosure annexed attached thereto have been sent to the email ids of the shareholders whose e-mails were registered and is also posted on the website of the Company www.mafatlals.com under "Investors" section.

Due to COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) vide its circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 December 8, 2021 and December 14, 2021 and May 5, 2022 (collectively read as the MCA Circulars) and SEBI vide its circulars dated 12th May 2020, 15th January, 2021 and May 13, 2022 has permitted the holding of Annual General Meeting through VC/OAVM, without physical presence of the Members at a common venue. Accordingly, in compliance with these MCA and SEBI Circulars and the relevant provisions of the Companies Act. 2013 (the act) and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Company will be held through VC OAVM. As permitted under said circulars the Company has not sent paper copy of the Annual Report 2021-22 to the shareholders.

Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility or casting vote through the e-voting system during the AGM. The requisite information for the shareholders are placed on the Company's website and also sent to shareholders through email. Members participating through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Instructions for E-Voting, attending the AGM and other instructions are posted on the Company's website and also sen to shareholders through email whose email ID is registered with us.

proxy or proxies to attend and vote instead of himself on a poll and a proxy need not be a member of the Company. Since AGM this time is being held through VC/OAVM, physical presence of the Members are dispensed with and accordingly, facility of appointment of Proxy will not be available. Further, Notice is hereby given pursuant to the provisions of Section

91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014, ("the Rules"), that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, the July 23rd, 2022 to Saturday, the 30th July, 2022, (both days inclusive) for the purpose of 108th Annual General Meeting (AGM).

with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please note that:

1. The Company is pleased to provide its members the facility to cast their votes by electronic means on all resolutions set forth in the said Notice All the business set out in the said Notice may be transacted by

2. The dispatch of Notice along with Explanatory Statement, as a part of Annual Report 2021-22 is completed as of date through Emails to those shareholders whose email id is registered with us

at 9.00 a.m. and ends on July 29th, 2022 (Friday) at 5.00 p.m. The remote Voting shall not be allowed beyond the aforesaid date and time. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only i.e. July 23rd, 2022 (Saturday) shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting through

participants are requested to register their email ID for receiving all our communications, including Annual Report, Notices etc., in the

5. Contact details for the person responsible to address Grievance/s in respect of e-voting: Contact Person: (1) Mr. Polisetty Srinivas Anand Email: anand.polisetty@kfintech.com (2) Mr. Sandeep Nerudu: Email: sandeep.nerudu@kfintech.com

Selenium, Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500032, E-mail: evoting@kfintech.com Tel. No. 040 67161627.

during the AGM and the members attending the meeting who have not cast their votes by remote e-voting shall only be able to exercise their voting rights at the Meeting as per specific instructions made available. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in

8. CS Umesh Ved, Company Secretary, has been appointed as the Scrutiniser to scrutinize the remote e-voting process before / during the AGM in a fair and transparent manner.

9. The result of e-voting shall be announced within 48 hours of the conclusion of the AGM by the Chairman or any other Director authorised by him The result shall be displayed on the website of the Company at www.mafatlals.com under "Investors" section and shall also be filed with

10. Manner of registering email Ids:

Place: Ahmedabad

(a) Members holding shares in physical form may send an email request to einward.ris@kfintech.com along with details of their Folio No., Name, Scanned copy of share certificate (Front & Back) Self-attested Scan copy of PAN Card, Address Proof (Aadhar Card and Bank Passbook Certified).

(b) Members holding shares in Demat may please update their email with their Depository Participant (DP).

11. Shareholders can express their views and submit questions/ queries in advance from their registered e-mail address, mentioning their name, DPID and Client ID number/folio number and mobile number at the Company's investor desk at ahmedabad@mafatlals.com at least 10 (Ten) days before the date of the Meeting so that the information required may be made available at the Meeting.

ARVIND MAFATLAL GROUP The ethics of excellence

For Mafatlal Industries Limited,

Amish Shah

Company Secretary

Syngenta India gets approval to use drones to spray fungicide

THE CENTRAL INSECTICIDE Board has given its approval to seed and agri-solution major Syngenta India to use drones to spray its fungicide Amistar Top on the paddy crop. This fungicide is used to protect the crop against infections such as Blast & Sheath Blight.

Syngenta said it is the first private entity to get such an approval for spraying agrochemicals, after submitting safety and bio efficacy data. The approval was granted on the

basis of the data generated from the state government notified agricultural universities and the Indian Council for Agricultural Research on crop safety and other relevant parameters as per Standard Operating Procedure.

"The government has also accorded ad-hoc but conditional approval for 477 registered pesticides that can be used in agriculture via Drone spray which includes insecticides, fungicides, and plant growth regulators, out of which around 40 formulations are of Syngenta," the company said in a statement on Monday. The Cental Insecticide Board functions under the agriculture ministry.

"We are also evaluating the use of our solutions through drones in different crops like cotton, soybean, groundnut, hot pepper, red gram, corn, rice in Maharashtra," Sunil Kurchania head, crop protection development (research and development) Syngenta India, said. —FE BUREAU/NEW DELHI

BAJAJ FINANCE LIMITED

NOTICE

Notice of 35th Annual General Meeting and E-voting information

NOTICE IS HEREBY given that the 35th Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Wednesday, 27 July 2022 at 3:30 p.m. IST through Video Conferencing ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and rules framed thereunder, read with circulars issued by MCA and/or SEBI in this regard, to transact the business as set out in the Notice convening the 35th AGM ('e-AGM').

In compliance with the said MCA and SEBI Circulars, the Company has sent the Notice of 35th e-AGM and Annual Report including Business Responsibility and Sustainability Report ('BRSR') for FY2022 through electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent viz., KFin Technologies Ltd., ('KFin')/Depository Participants ('DPs'). These documents are also available on the website of the Company at https://www.bajajfinserv.in/finance-investor-relation-annual-reports, website of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of KFin at https://evoting.kfintech.com

The Board of Directors, at its meeting held on 26 April 2022, has recommended payment of dividend at Rs. 20 per equity share of the face value of Rs. 2 each (1000%) on equity shares. Subject to the provisions of section 126 of the Act, dividend on equity shares, if declared at the e-AGM, will be credited/dispatched between Monday, 1 August 2022 and/or Tuesday, 2 August 2022, as under:

a) to all those members holding shares in physical form, as per the details provided to the Company by KFin, as on closing hours on Friday, 1 July 2022;

b) to all those beneficial owners holding shares in electronic form, as per beneficial ownership details provided to the Company by National Securities Depository Ltd. ('NSDL') and Central Depository Services (India) Ltd. ('CDSL'), as of the end of the day on Friday, 1 July 2022.

Pursuant to provisions of section 108 of the Act and rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, regulation 44 of the SEBI Listing Regulations and SEBI circular dated 9 December 2020, members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date, i.e., Wednesday, 20 July 2022, may cast their vote electronically on the item of business as set out in the Notice of 35th e-AGM through e-voting platform. The detailed procedure/instructions for e-voting is contained in the Notice of 35th e-AGM.

In this regard, the members are hereby further notified that:

a) Remote e-voting shall commence from Sunday, 24 July 2022 (9:00 a.m.) and shall end on Tuesday, 26 July 2022 (5:00 p.m.).

b) Cut-off date for the purpose of e-voting shall be Wednesday, 20 July 2022. c) Persons who have acquired shares and become members of the Company

after the dispatch of Notice and who are eligible shareholders as on the cut-off date, i.e., Wednesday, 20 July 2022, the Company will send user ID, password, Annual Report and Notice of e-AGM to the registered email address.

d) Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. on Tuesday, 26 July 2022.

e) Members present at the meeting through VC/OAVM and who had not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system at the e-AGM. The instructions for attending the e-AGM through VC/OAVM are provided in the Notice of 35th e-AGM.

Members who have cast their votes by remote e-voting prior to the e-AGM may also attend/participate in the e-AGM through VC/OAVM but shall not be allowed to cast their votes again at the e-AGM.

g) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Wednesday, 20 July 2022 shall only be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting at the e-AGM.

h) In case of queries/grievances by Individual Shareholders holding securities in demat mode who need assistance for any technical issues related to e-voting through Depository, i.e., NSDL and CDSL:

Members facing any technical issue -Members facing any technical issue -**NSDL CDSL** May contact by sending a request at May contact by sending a request at evoting@nsdl.co.in or call on toll free helpdesk.evoting@cdslindia.com or no.: 1800 102 0990 and 1800 22 44 30 contact on 022 - 23058738 or 22-23058542-43

i) In case of any queries/grievances, related to e-voting, other than individual shareholder holding securities in demat mode, members may contact the following persons or may refer the Frequently Asked Questions ('FAQs') for members and e-voting User Manual available at the 'download' section of https://evoting.kfintech.com or call KFin on 1800-309-4001 (toll free).

Mr. Mohd. Mohsin Uddin Senior Manager, KFin Technologies Limited Unit: Bajaj Finance Limited Selenium Building, Tower-B, Plot No 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad- 500 032 Email ID: einward.ris@kfintech.com Toll Free No.: 1800-309-4001

(1) Mr. R Vijay Company Secretary (2) Ms. Shruti Khandelwal

Bajaj Finance Limited 3rd Floor, Panchshil Tech Park, Viman Nagar, Pune - 411 014 Email ID: investor.service@bajajfinserv.in Tel: (020) 7157 6072/6337

Investor Relation Department

Members who have not registered their email addresses and mobile numbers, are requested to temporarily get themselves registered with KFin, by clicking the link https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx to receive copies of the Annual Report for FY2022 along with the Notice of 35th e-AGM.

Please keep your most updated email address registered with the company/your DPs to receive timely communications.

For Bajaj Finance Limited

Place: Pune **Date: 4 July 2022**

Company Secretary

Sd/-

R. Vijay

CIN: L65910MH1987PLC042961 I Regd. Office: Akurdi, Pune-411 035 Tel: (020) 7157 6072/6337 I Fax: (020) 7157 6364 Email ID: investor.service@bajajfinserv.in **Website:** https://www.bajajfinserv.in/corporate-bajaj-finance

financialexp.epap.in

ilar one pending before it. Date : July 5, 2022

A member entitled to attend and vote at the AGM, is entitled to appoint a

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read

The Remote E-Voting will commence on July 27th, 2022 (Wednesday)

digital voting at the AGM. Members who have not registered their mail IDs with their depository

KFin Technologies Ltd. (the Company's Registrar & Share Transfer Agent

6. The facility for voting through digital voting shall be made available

the Stock Exchange.

Dated : 4th July, 2022

PUBLIC NOTICE

Notice is given to all concerned that my client MR. BIPIN ARJUN MAHERIA is sole owner of Room No. A-24, in Amarjyoti CHS Ltd., Plot no. 558, Sector
– 5, Charkop, Kandivali West, Mumbai - 400067 and he agreed to sale the said room to prospective purchaser/s Also note that the original Allotment MR. JAGJEEVANDAS DWARKADAS THAKKAR by the Maharashtra Housing & Area Development Authority pertaining to the said Room & Mhada receipts, are lost/misplaced by my client Any person/bank/financial institution etc. having any right, title or interest by way of sale, mortgage, lease, lien, gift tenancy, ownership etc. pertaining to the said room shall make it known in writing to the undersigned with supporting documents within 14 (fourteen) days of the publication hereof, failing which any such claim shall be deemed to be non-existent o waived and the sale/purchase transaction shall be completed without reference to such claim.

VIVEK S AMBURE Advocate, high Court
Office at A/202, Devidarshan CHS. Tembhi Naka, Thane Wes Place : Mumbai Date : 05/07/2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Bharatiben Hareshkumar Shah and Samir Hareshkumar Shah are members in respect of Flat No. H-104 in the building of the society having below mentioned address, Smt. Bharatiben Hareshkumar Shah died on 13/03/2022, Mr. Samir Hareshkumar Shah, the legal heir of the said deceased member has applied for nembership in respect of said Flat No. H-

The society hereby invites claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No. H-104 Mr. Samir Hareshkumar Shah within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between 8.00 p.m. to 9.00 p.m. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such nanner as are provided under the Bye

> Modi Park Bldg. No. 2 Co-op Hsg. Soc. Ltd., Iraniwadi HK - 3, Kandivali West, Mumbai - 400067

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, मी, लालमनी फुलचंद शर्मा यांनी फ्लॅट क्र.२२०, २रा मजला, शिवधाम कोहौसोलि., डीआर-४, राम मंदिर रोड, राम मंदिर (पश्चिम), मुंबई-४००१०४ या जागेबाबत सोसायटीकडे सदसत्वाकरिता अर्ज केला आहे जे माझे पती फुलचंद हिंगुलाल शर्मा यांच्या मालकीचे होते. ज्याअर्थी श्री. फुलचंद हिंगुलाल शर्मा यांचे ३१.१०.२०१९ रोजी निधन झाले आणि सदर फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र क्र.३७ (अनुक्रमांक १८१ ते १८५) चे धारक होते. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत दावा. अधिकार, हक्क किंवा हित असल्यास आणि उपरोक्त तारणबाबत बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे दावा/आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि सदर फ्लॅटचे हस्तांतर प्रक्रिया सोसायटी पुर्ण करेल.

सही/-लालमनी फुलचंद शर्मा

फ्लॅट क्र.२२०, २रा मजला, शिवधाम कोहौसोलि., डीआर-४, राम मंदिर रोड, राम मंदिर (पश्चिम), मुंबई-४००१०४. ठिकाण: मुंबई देनांक:०५.०७.२०२२

जाहीर सचना

सर्व संबंधितांना येथे कळविण्यात येत आहे की, मुळत: श्रीमती शेरबानु मोहम्मद हातीम शेख व श्री. मोहम्मद हातीम कालुमिया शेख फ्लॅट क्र.५०२, ५वा मजला, क्षेत्रफळ ७८० चौ.फु. कार्पेट सम्राट कोहीसोलि., फारर परेरा रोड, लाल बहातूर शास्त्री मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७० येथील जागेचे कायदेशीर मालक होते आणि त्यांच्या नावे अनुक्रमांक १६६ ते १७० धारक भागप्रमाणपत्र क्र.८ होते, जे त्यांनी मे. इन्टरटेक मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रायव्हे लिमिटेड योज्याकडून दिनांक १६.०१.२००० रोजीचे करारानामुसार खरेदी केले होते. सदर श्री. मोहम्मद हातीम कालुमिया शेख यांचे मुंबई येथे ११.०५.२००९ रोजी निधन झाले आणि त्यांच्या निधनानंतर . त्यांचे कायदेशीर वारसदार अर्थात त्यांनी पत्नी श्रीमती शेरबानु मोहम्म हातीम शेख व तीन विवाहीत मुली अर्थात श्रीमती रहिमा बी, मैनुलहव श्रीमती हातीमा, अबुल कलाम बेपारी यांची पत्नी आणि दोन मुर श्री. रझा अली मोहम्मद हातीम हैदर व श्री. हसन अली मोह त्रा. रक्षा अरा। नाहन्त्र्य हातान वर्ष पत्रा. दक्षण अरा। नाहन्त्र्य कालृमिया शेष बांनी सदर फ्लॅंट दिनांक ११.०३.२०१६ रोजीचे दस्तावेज क्र.केआरएल–३/२००३/२०१६ नुसार नोंदणीकृत दिनांक ११.०३.२०१६ रोजीचे विक्री करारनामानुसार विक्री/हस्तांतर केले. द्नंतर सदर सोसायटीने १) कुमारी निशात, सय्यद नाझीर अहम राचुनार कर लालावान २, उनाम गानाम, जन्म गाना अलन यांची मुलगी, २) श्री. शाहिद, संय्यद नाझीर अहमद यांचा मुलगा, ३) श्री. नजाम, संय्यद नाझीर अहमद यांचा मुलगा यांच्या नावे दिनांक २०.०९.२०१६ रोजीचे उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई यांचे आदेशानुसार दिनांक २२.०%.२०१६ रोजी हस्तांतर केले. दिनांक १८.१०.२०२१ रोजीचे दस्तावेज क्र.केआरएल-३/१६१४७/२०२१ नुसार नोंदणीकृत दिनांक ३१.०३.२०२१ रोजीचे कराराामानुसार माझे अशील श्री. मेहमद आलम खान व श्रीमती सलिमा मेहम थालम खान गांनी १) श्रीमती निषात नाथीर मरगट २) श्री आहि नाझीर सय्यद, ३) श्री. नज्जाम नाझीर सय्यद यांच्याकडून सदर फ्लॅट खरेदी करण्यास तयारी दर्शविली आहे.

जर कोणा व्यक्तीस मालकीत्व, भाडेपट्टा, वहिवाट, तारण, क मालकी हक, अधिभार, वारसाहक इत्यादी स्वरुपात सदर फ्लॅ किंवा भागावर काही अधिकार किंवा शेअर्मचा टावा असल्या जन्म नागार काहा जानकार मन्त्र नाजार पान जरारपात स्थान जरारपात स्थान स्थानी त्यांचे दावा योग्य दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर जाहीर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचा दावा त्याग किंवा स्थिगित केले आहेत असे समजले जाईल. ठिकाण: मुंबई दिनांक:0५.0७.२०२२

रत्नाकर टी. मिश्रा, (वकील, उच्च न्यायालय) पत्ताः अन्नावाडी, टोपले वाडी, पश्चिम द्रुवगती महामार्ग, साई सर्विस समोर, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९.

Notice for Tender (First Extension)

Supply of Vehicle Tvers Tubes and Flaps to Police Motor Transport Section, Mumbai.

Addl. Commissione of Police, Motor Transport. Mumbai invites proposals from reputed and experienced Primary/Original manufacture or Authorised Dealer. Authorised distributor, in the competitive Bidding process to supply of Vehicle Tyers Tubes and Flaps. For the detailed Tender Document, interested bidder should visit hap://

www.maharashtra.gov.in or http:// mumbaipolice.maharashtra.gov.in.

Tender submission would be online and the deadline to submit the proposals is 07.07.2022 up to 11:00 a.m.

> (Nishikant More) Addl.Commissioner of Police Motor Transport, M.urnbai

आरओसी-२०२२-२३/क्र-५/सी१६८४

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आ की, श्री. श्याम कुमार शारदा प्रसाद सिंग खोली क्र.११३३, इमारत क्र.३२, चेंबूर निशांत कोहौसोलि., सुभाष नगर, चेंबूर, मुंबई-४०००७१ चे मालक आहेत आणि भागप्रमाणपः क्र.५ अंतर्गत अनुक्रमांक १६ ते २० धारक रु.५० प्रत्येकीचे ५ शेअर्सचे धारक आहेत. मुळ भागप्रमाणपत्र हरवले असल्याने त्यांनी दय्यम ागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहेँ. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सचिव श्री. सागर झगडे, मोबा.क्र.:९७७३४६१६८९ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय त्यांना दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल आणि दावा त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल.

दिनांक: ०४.०७.२०२२ सचिव

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. सयद डकबाल अहमद आणि श्रीमती सयद कुलसुमबी अब्दुछाह हे फ्लॉट क्र.बी-४०१, सौभाग्य पार्क को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सर्व्हे क्र.४९५, हिस्सा क्र.०३ व ०५, एव्हरशाई एन्क्लेव्ह, मिरा रोड (पर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ र ोसायटीचे सदस्य व संयुक्त मालक आहेत. संयुक्त सदस्यांपैर्क श्रीमती सयद कुलसुमबी अब्दुल्लाह यांचे ०५.०२.२०२१ रोजी निधन झाले. त्यांचे निधनानंतर त्यांचा मुलगा एकमेव कायदेशीर वारसदार श्री. सयद इकबाल अहमद हा मालक दस्य आहे आणि एकमेव कायदेशीर वारसदार, अर्जदार उपरोक्त सोसायटीचा इच्छुक सदस्य असल्याने स्वयं घोषित प्रमाणे सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे. खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सदर फ्लॅटमध्ये मयत सदस्यार ोअर्स व हित हस्तांतरणास दावेदार किंवा आक्षेपकत किंवा अन्य वारसदारांकडून दावा किंवा आक्षेप योग दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसां गागवित आहेत. वर विहित कालावधीत कोणताही दावा आक्षेप प्राप्त न झाल्यास उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमा यत सदस्याचे शेअर्स व हित यासह व्यवहार करण्या माझे अशिलास अधिकार असतील. ठिकाण: मीरा रोड, ठाणे दिनांक: ०५/०७/२०२२

श्री. एस.जी. पाटील (वकील उच्च न्यायालय), अपुर्वा, कान ६, इमारत क्र.बी-११, सेक्टर क्र.७, शांतीनग ा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७.

PUBLIC NOTICE

I O WHOMSDEVEN I I MY CONCERN I am concerned for my clients 1) MR. DEEPAK CHANDARANA and his son 2) SACHIN CHANDARANA, both adults, Indian Inhabitant, residing at Block No. 188/8, The New Sion Co. Op. Hsg. Soc. Ltd., Sindhi Colony, Road No. 24, Sion (West), Mumbai-400 022. That my clients are the only surviving legal heirs of late MR. MULJI DAMJI THAKKAR, who expired on 24th day of April 1964 and MRS VIJAYA MULJI CHANDARANA, who expired on 17th August, 1978, who were the owner o bovesaid flat, and after their expiry my client: being the only legal heirs are in use, occupation and possession of the said flat, and now m clients are desirous of selling the abovesaid flat being Block No. 18B/8, The New Sion Co. Op Hsg. Soc. Ltd., Sindhi Colony, Road No.24, Sion (West), Mumbai-400 022, to Ramesh Devichand Jain aged 52 Years, and Renu Ramesh Jain, aged 45 yrs, and if any body has any objection or claim pertaining the said flat then kindly contact me or my client within the period of 15 days from the date of receipt of this publication or else it shall be understood that no body have any claim or objection and my clients have every right to sell the said flat.

Date : 02/07/2022 A.K. PANDE (ADVOCATE) - HIGH COURT Office : Lawyer's Chamber, Bhaskar Building Bandra Court, Bandra (E), Mumbai - 400 05

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते कि, गाव मोजे: डोंगरे (नारींगी) , ता. वसई, जि पालघर येथील सर्व्हे नं. ५/५ब, ५ड, ५फ, ५ग मधील ''रुस्तमजी एवरशाईन ग्लोबल सिटी ॲव्हेन्यु - जे ५३ ते ५७ को-ऑप हो. सो. लि.' मधील फ्लॅट न. १०४. पहिला मजला. असे फ्लॅट माझे अशिल श्री. दुर्गाप्रसाद आर पाण्डे व सौ. शिवकुमारी दुर्गाप्रसाद पाण्डे यांच्या मालकीच असून, माझ्या अशिलांची पत्नी सो. शिवकुमारी दुर्गाप्रसाद पाण्डे हिचे दिनांक ०८/०७/२०१६ रोजी निधन झाले आहे. आता सदर फ्लॅटल कायदेशीर वारस १. दुर्गाप्रसाद आर पाण्डे २ त्यांचा मुलगा अमित दुर्गाप्रसाद पाण्डे ३. त्यांची मुलगी पूजा दुर्गाप्रसाद पाण्डे ४. सुरेखा दुर्गाप्रसाद पाण्डे असे आहेत. आता सदर फ्लॅट माझ्या अशिलांना विक्री करावयाचा आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाचाही कुठल्याही प्रकारे, हक्क, अधिकार व हित्रमंबंध असतील त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ दिवसांच्या आत लेखी पुराव्यासहित मला खालील पत्त्यावर कळवावे, तसे न कृणाचाही हक्क, हितसंबंध नाही असे समजून हा व्यवहार पुर्ण केला जाईल, याची नोंद

ठिकाण:विरार दिनांक • ०५/०७/२०२२

ॲड. जे. सी. पाठक २०३, दुसरा मजला, ओम आरकेड, विरार पुर्व, ता. वसई, जि. पालघर.

जाहीर सूचना

खालील अनुसुचीत नमुद केलेले मालमत्तेचे मालक असलेले माझे अशील **मालाड नंदनवन को**-<mark>ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,</mark> पत्ता: सर्व्हे क्र.२८७, राणी सती मार्ग, मालाड (पुर्व), मुंबई यांच्या वतीने येथे सचना देण्यात येत आहे की. मे अधिता देव्हलपर्म भागीतारी मंस्था पत्ता २११ पटेल शॉपिंग सेन्टर, २रा मजला, साईनाथ रोड मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ यांच्या नावे दिनांक ३०.१२.२०१४ रोजीचे सर्वसाधारण मुखत्यारपत्र व विकास अधिकार माझ्या अशिलांर्न केले आहेत. यात कसूर केल्याने आणि अन्य विविध कारणास्तव मालक म्हणून माझ्या अशिलांनी सदर मे. अक्षिता डेव्हलपर्स यांना दिलेले सर्व अधिका रह व समाप्त केले आहेत. जर कोणा व्यक्तीने सद मे. अक्षिता डेव्हलपर्स यांच्यासह कोणत्याही प्रकार व्यवहार केला असल्यास तो त्यांच्या स्वत:च्य जोखिम, मल्य व परिणामावर असेल आणि माझ्य अशिलांवर बंधनकार असणार नाही.

अनुसुची

जमीन क्षेत्रफळ ८४३.८७ चौ.मी., प्लॉट क्र.२० सर्व्हे क्र.२८७, सीटीएस क्र.५८१ ए/७/ए/१, रहेज टाऊनशिप, मालाड पुर्व, मुंबई-४०००९७ तसेच मालाड नंदनवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात त्यावर उभी असलेली इमारत. गाव मालाड, तालुका बोरिवली येथील जमिनीचे सर्व भाग व खंड.

श्रेयस के. व्यास ॲडव्होकेट उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई दिनांक: 0५. ०७. २०२२

Date:05.07.2022

सदनिकाधारक मयत शालिनी रमेश गुल्हाणे, रुम न १, क – विभाग, क्षेत्रफळ ३१८.२५ चौ. फूट कारपेट, तळ मजला, बिल्डिंग न ९, कोयना नागरी निवारा सह गृह, संस्था मर्या. नागरी निवारा प्लॉट न ६, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६५ . सर्वे न २३१. सी. टी. एस.न ८२७/ सी, यांचे भागधारक पत्र न ३३, शेअर्स क्र. १६१ ते १६५ याचे दि. १४/०५/२००३ रोजी मयत झाले असून त्याच्या पश्चात सौ. दिप्ती रमेश गुल्हाणे उर्फ दिप्ती राजेंद्र शहाडे (विवाहित मुलगी) त्यांच्या वारसदार म्हणून मा. जिल्हाधिकारि, बाद्रा कार्यालयातून सदर रूम कायदेशीर वारसदार दिप्ती शहाडे यांच्या नावे आदेश क्र. ७२/ कावी -७क/ ई-००३/ २००४. दिनाक ०९/०६/२००४ हस्तांतरीत झाली आहे . सौ. दिप्ती राजेंद्र शहाडे या जागेचे सर्व शेअर, अधिकार व हक्क त्वरीत विक्रिबाबत भावी खरेदीदारांसह व्यवहार करीत आहे.

सदर नोटीसद्वारे असे कळविण्यात येत आहे की, जर कोणासही कुठल्या प्रकारचे हक्क, हिस्सा, हितसंबंध असेल तरी हि नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर १४ दिवसाच्या आत योग्य कागदपत्रांसह खालील पत्त्यावर कळवावे. अन्यथा कुठल्याही हक्क हिस्सा, हितसबंध नाही असे समजून विक्रि व्यवहार पूर्ण करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी.

स्वाती संतोष अरोटे दिनांक : ०४.०७.२०२२ बी.ए. एलएलब स्थान : मुंबई (वकील मुंबई उच्च न्यायालय) जन ७५, तपोवान को. हो. सो. लि.च्या समोर

एनएनपी प्लॉट नं २, संतोष नगर जवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई -६५, इ-मेल :swati.dnyanu@gmail.com

NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate for 200 Equity Shares bearing No.2017592 and distinctive nos. 5640141 to 5640340 of Mahindra & Mahindra Ltd. standing in the name(s) of NIKHIL GANDHI has / have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect pf the said shares should lodge such claim with the company at its Registered office Gateway Building, Apollo Bunder, Mumbai-400001 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

NIKHIL GANDHI Name of the Shareholder

केद्राकडून ३१ जुलैपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ

भंडारा , दि.४ : उद्घिष्ट पूर्ण झाल्याने मागील १५ दिवसांपासून धान खरेदी बंद

PUBLIC NOTICE

BY MOTHER

Public Notice is hereby given to public at large that my client Mrs. Salma Sagir Ahmed (MOTHER) have been separated and debarred her son Mr. Irshad Sagir Ahmed from her property of my client which situated at Chawl-72, Room-570 A M B Colony Callward, MAG Abdul Hamid Rd Gate.

at Chawi-72, Room-570 A M B Colony Gaikwad, NAG Abdul Hamid Rd Gate-B Malwani Nr Bus Depot Malad East Mumbai- 400095 and he have no

claim or title of the property possessed

or belonging to my client, as the above

or belonging to my client, as the above said property is self-acquired by my client which is situated at Chawl-72, Room-570 A M B Colony Gaikwad, NAG Abdul Hamid Rd Gate- B Malwani Nr Bus Depot Malad East Mumbai-400095. My client son Mr. Irshad Sagir

Ahmed has no power or authority to incur any debts on the security of my client said above property and or any properties belonging to my client movable or immovable both and any

person hereafter giving him any loan or advance or sale of the above property shall be doing so entirely on his own risk and responsibility. And my client properties, shall in any way not be responsible and any person have

objection shall communicated to me at

above mentioned office address within

7 days from the date of publication of this notice in the newspaper. please

Sd/-ENAMUL HAQ KHAN Advocate High Court,Mumbai

नमुना क्र. युआरसी-२

प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत

सूचना देण्याची जाहिरात

(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी)

आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकत) अधिनियम.

२०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनी कायद

२०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार

शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणन कंपनी कायदा

२०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत

युनिको कनेक्ट एलएलपी, या मर्यादित

दायीत्व भागिदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी

मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्याचे

लक्ष्यित प्रेक्षकांसाठी वेबसाइट्स, डेस्कटॉप

आणि मोबाइल ॲप्लिकेशन्स, केंद्रीय

व्यवस्थापन प्रणाली आणि स्वतःची अद्वितीय

उत्पादने तयार करणे आणि ई-कॉमर्स सोल्यूशन्र

भारतातील आणि परदेशातील सरकार आणि

. संगणक आणि डेटा प्रोसेसिंगशी संबंधित सेवांसह

सर्व प्रकारच्या व्यवस्थापन सल्लागार सेवा

औद्योगिक क्षेत्राशी संबंधित सेवा प्रदान करणे

. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स

ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-

२११. शेरीफ देवजी स्टीट. ३रा मजला

ओरिएन्टल भवन, क्रॉफर्ड मार्केटजवळ, मुंबई-

४००००३ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत

. येथे सचना देण्यात येत आहे की. कोणाही

व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी

त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात **निबंधक. मरी**न

लाईन्स, मुंबई, १००, एव्हरेस्ट, मरीन ड्राईव्ह

मुंबई-४००००२ येथील निबंधकांकडे सद

सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत

पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकत

अर्जदाराचे नाव: अनिल वालजीभाई पटेल

जाहीर सूचना

या द्वारे सूचना देण्यात येते की मुळ

कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत ०५ जुलै, २०२२

संस्थांना माहिती तंत्रज्ञानातील सल्ला, उत्पादने

. कंपनीचे प्रमुख उदिष्ट खालीलप्रमाणे

आणि सल्लामसलत प्रदान करणे.

आणि सेवा प्रदान करणे.

नियोजित आहे.

Dated this the 05th day of July,

असल्याने चिंताग्रस्त असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला असून केंद्र शासनाने राज्य शासनाच्या रब्बी धान खरेदीचे उद्घष्ट पुन्हा एकदा वाढवून दिले आहे. या संदर्भातील आदेश ही काढण्यात आले आहे. राज्य

शासनाने केंद्राला चुकीचा अहवाल दिल्याने धान खरेदीचे उद्घिष्ट कमी मि ळाले होते. त्यामुळे उद्घिष्ट पूर्ण होताच धान खरेदी बंद

यामुळे धान विकल्या न गेल्याने भंडारा जिल्ह्यातील

क्यूजीओ फायनान्स लिमिटेड

. सीआयएन : L65910MH1993PLC302405 सारान्त्र - Loos Ivim 1895/Looy 2040 नोंदणीकृत व कांपोरेट कार्यालय : ३ रा मजला, ए – ५१५, टीटीसी इंडिस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र – ४०० ७०१ । दूरध्वनी : ०२२ – ४९७६२७५५ । वेबसाइट : www.qgofinance.com इन्व्हेस्टर सपोर्ट : contactus@qgofinance.com

२९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनी कायदा. २०१३ व त्याअंतर्गत संस्थापित नियमांच्या तरतदी सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधार

नरापात्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१ व २/२०२२, अनुक्रमे दिनांकि ०८.४.२०२० १३.०४.२०२०, ०५.०५.२०२०, १३.०१.२०२१ व ०५.०५.२०२ (''एमसीए परिपत्रके'') व सेबीद्वारे जारी परिपत्रक क्र

सीवी (चन्ना)/सीएकडी/सीएसडी१/सीआवआर/पी/२०२०/७६, दि. ११.०५,२०२२, सेबी/एचन्नी/सीएकडी/सीएसडी१/सीआवआर/पी/२०११/११, दि. १५.०१,२०२१ च परिपत्रक क्र. सेबी/एचन्नी/सीएफडी/सीएसडी१/सीआवआर/पी/२०११/११, दि. १५.०१,२०२१ च परिपत्रक क्र. सेबी/एचन्नी/सीएफडी/सीएसडी२/सीआवआर/पी/२०२१/११, दि. १५.०१,२०२१ सुपारित केल्बानुसार ("सूची विनियमन") यांच्या अनुपालनांतर्गत सामाविक ठिकाणं समासदाच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना क्यूजीओ फायनान्स लिम्पिटेड (कंपनी) ची २९ वी वार्षिक सर्वसाधारण समा ("प्रजीएम")

राक्रवार, दि. १२.०८.२०२२ रोजी स. ११.०० वाजता (भा. प्र. वे.) विस्डीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअ मीन्स (''ओएव्हीएम'') सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

न्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी वा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीज्) कडे नोंदवलेले असतील अशा सर्व भागधारकां

वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताच्या वित्तीय अहवालासमवेत (वार्षिक अहवाल) क्वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताचा कंपनीच

निर्धार अरुपार निर्धार पायाचा अरुपाराज्य अरुपाराज्य । वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे पायवण्यात येईल. समामद एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएप्हीएमद्वारेच सहया घेठ शकतील एजीएममध्ये सहभाग घेण्याचे निर्देश तसेच परोक्ष इलेक्ट्रॉनिक मतदानामध्ये सहभाग घेण्याचे किंवा एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत दिलेले आहे. कंपन्या कावदा, २०१३ चे अनुच्छेद १०३ अंतर्गत

र्ष २०२१-२२ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.qgofinance.com वर तसेच बीएसई लिमिटेडची

दिपॉबिररीजदारे मचविलेल्या प्रकियेनमार ज्या सभामटांचे ई-मेल पत्ते त्यांच्या दिपॉबिररीजकदे नोंटवलेले नमतील अग्रा

भागधासक असलेल्या समासदानी कृष्या २९ बी एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल तसेव ई-मतदानासम्बेत व्हीसी, ओएवहीएस भागधासक असलेल्या समासदानी कृष्या २९ बी एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल तसेव ई-मतदानासम्बेत व्हीसी, ओएवहीएस सुविधेच्या माध्यमातून २९ व्या एजीएसमध्ये सहभागाकरिताचा लॉग इन तपशील प्राप्त कप्ण्यासाठी त्यांचे ई-मेल पत्ते त्यांच्या

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २०, सुधारित केल्यानुसार तसेच सूची विनियमननांचे विनियमन ४४ यांच्या अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना एनएसडीएलच्या ई-मतदान सेवांच्या माध्यमातून कंपनीच्या २९ वी एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित कोणत्याही वा सर्व विषयांवर इलेक्ट्रॉनिक

निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. १५.०७.२०२२ रोजीनुसार डीमटेरियलाइज्ड स्वरूपात भागधारक असलेले व ज्यांची नावे सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये असतील (पात्र सभासद) असे सभासद

परोक्ष ई-मतदानाद्वारे किंवा एजीएममध्ये मतदानाद्वारे कंपनीच्या २९ व्या एजीएम आयोजित करणाऱ्या सचनेत विहित

परोक्ष ई-मतदानाचा कालावधी मंगळवार, दि. ०९.०८.२०२२ रोजी (स. ९.०० वा. भा. प्र. वे.) सुरू होईल व गुरुवार

व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे ढरावावर आपले मत न दिलेले सभासद, त्यांना मत देण्यापासून प्रतिबंधित केलेले नसल्यास, २९ व्या एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित

मर्व दुरावांवर एजीएमटरम्यान ई-मतटान पुणालीदारे मत देण्याम पात्र अमतील परोक्ष ई - मतटानादारे मत दिल्यानंतरही

एजीएममध्ये पात्र सभासद सहभाग घेऊ शकेल, परंतु त्याला एजीएमदप्यान पुन्हा मत देता येणार नाही. कैवळ पात्र सभासद= परोक्ष ई–मतदान सुविधा प्राप्त करण्यासाठी किंवा एजीएममध्ये ई–मतदान करण्यासाठी पात्र असतील.

निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. १५.०७.२०२२ रेजी वा तत्पूर्वी पाठवण्यात यावयाच्या सूचनेपश्चात सूचनेच्या

पाठवणीपश्चात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असेल तर ती व्यक्ती २९ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद निर्देशांचे गालन करून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल किंवा त्यासाठी एक्पांकुलिकारी तर्जा विश्वास्था प्राप्त करून होग contactus@qgofinance.com येथे विनंती पाठवू शकेल. समासद कु. पल्लवी म्हाने, व्यवस्थापक एनएसडीएल यांना

१८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधू शकतील किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठव

एफ) संचालक मंडळाने मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कु. अश्यिनी इनामदार भागीदार यांची, त्यांच्या अनुपस्थितीत कु. अदिती पटनाईक, मे. मेहता ॲन्ड मेहताचे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव यांची

जी) सभासद ई-मतदानाची लॉग इन अर्हता वापरून व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातन एजीएममध्ये उपस्थित राह शकतील

ाभासदांना वार्षिक अहवालाची छापील प्रत हवी असल्यास सभासदांकडून विहित विवंती प्राप्त झाल्यावर कोव्हिड १९ महामारीच स्थतीसंदर्भातील कोणतेही प्रशासकीय व सरकारी निर्वंध विचारात घेऊन लवकरात लवकर कंपनी ती निःशुल्क पाठवील.

-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता तम्ही www.evoting.nsdl.com च्या download section वर उपन

ई-मतदानाची प्रक्रिया व अन्य संलम्न दस्तावेजांसमवेत, वार्षिकअहवाल, सूचना कंपनीची वेबसाइट www.qgofinance.coi

. एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सदर माहिती ही कंपनीच्या सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ जारी करण्यात येत आह

भासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री . १८००-२२२ -९९० वर संपर्क साधावा किंवा शौंळिपसऽपीवश्र.ले.ळप येथे विनंती पाठवावी.

किंवा एनएसडीएलद्वारे https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध एजीएमचे लाइव्ह वेबकास्ट पाहू शकतील

सी) वरील नमद तारीख व वेळेच्या समाप्तीपश्चात परोक्ष ई-मतदानाचे मोड्यल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल

व्हीसी / ओएव्हीएमच्या माध्यमातुन एजीएममध्ये संभासदांची उपस्थिती कोरमकरिता गणली जाईल. एजीएमच्य

डेपॉझिटरीजकडे केवळ नोंदवावेत. नोंदणीकृत ई-मेल पत्ता पुढील पत्रव्यवहार पाठवण्यासाठीसुद्धा वापरता येईल.

वेबसाइट अर्थात www.bseindia.com) वरही उपलब्ध आहे.

पाध्यमातन मत देण्याचा इक्क बजावण्याची सविधा उपलब्ध करून देत आहे.

दि. ११.०८.२०२२ रोजी (सायं. ५.०० वा. भा. प्र. वे.) संपेल.

कोणत्याही वा सर्व विषयांवर आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असतील

सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुन्हा त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल

तदानाचा संबंधित तपशील पुढीलप्रमाणे आहे :

नेमणुक केली आहे, आणि

शेतकरी संकटात सापडला. मात्र अखेर केंद्र शासनाने जिल्ह्यातील धान खरेदीचे उद्घीष्ट वाढवून देत धान खरेदीला मुदतवाद दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून

त्यांची ऐन हंगामात सोय होणार आहे. त्यामुळे २७ लाख क्रिंटलवरून आता हे उद्धिष्ट ४६ लाख क्विंटल करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात धान खरेदी उद्यापासून सुरू होणार आहे.

Adv., J.A. Jaywant वसई येथील मा.श्री.अ.वि. मुसळे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर याचे न्यायालयात पढील तारीख ०२/०८/२०२२ जाहीर नोटीस दि.ची.अर्ज :०६/२०२० पुढील तारीख: ०२/०८/२०२२ जाहीर नोटीस निशानी क. : ९

1. Mrs. Priyanka Simon Rumao, At Father Angel Tech. Ed. Complex, S.Q.-B, 5th Floor, Room No. 504, Sector 9 / A, Vashi Navi Mumbai-400703.

2. Mrs. Priti Romex Lopes At Rosary House No. 383, Sitterbhat, Nanbhat - Bolinj Road, Nale, Nallasopara (W) Palghar-4012033.

3. Mrs. Prachi Monty Fargoes At Die Graita, Ghotebhat, Nanbhat, Nallasopara (W) Palghar-401203.

कुणीही नाहीगैरअर्जदार

ज्यापेक्षा Late Mr. Elies Thomas Mascaran, R / a Wagholi Tal. Vasai, Dist Palghar **हे तारीख १२ माहे जुलै २०१५ रोजी किंवा त्या सुमारास** Wagholi Tal. Vasai Dist. Palghar येथे मयत झाले. तसेच Late Mrs. Ezamal Elies Mascaran R / a Wagholi Tal. Vasai, Dist. Palghar या तारीख २० माहे ऑगस्ट २००६ रोजी किंवा त्या सुमारास Wagholi Tal. Vasai, Dist. Palghar येथे मयत झाल्या आहेत. अर्जदार हे त्यांचे कायदेशीर वारस असल्याने अर्जदार यांना Late Mr. Elies Thomas Mascaran यांच्या नावे असलेली खाली परिशिष्ठात नमुद मालमत्तेसाठी वारसाचे सर्टिफिकेट साठी अर्ज केला आहे. त्यापेक्षा उक्त अर्जदार सदरहू मयताचे कायदेशीर वारस नव्हे असे कोणास समजविण्याचे असेल तर हा जाहीर नोटीस प्रसिध्द झालेच्या तारखेपासून एक महिण्याचे आत किंवा दि. ०२/०८/२०२२ सकाळी ११.०० वाजता त्याने ह्या कोर्टात हजर होउन आपल्या हरकती कळवाव्या. या जाहीर नोटीस वरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरहू कोर्ट अर्जदार यांचे हक्काबद्दल लागलीच पुरावा घेउन त्याचा हक शाबीत दिसल्यास त्याला सदरहू मयत Late Mr. Elies Thomas Mascaran व Late Mrs. Ezamal Elies Mascaran यांचे कायदेशीर वारसाचे सर्टिफिकेट देईल.

परिशिष्ठ Name of the Deceased Late Mr. Elies Thomas Mascaran.

6- Year National Savings Certificates a) Certificate No. 6NS / 55EE 369523 of Rs. 16010/- issued on 20/09/2005 and the Registration No. Is 3036. b) Certificate No. 6NS / 55EE 369524 of Rs. 16010/- issued on 20/09/2005 and the Registration No. Is 3036. c) Certificate No. 6NS / 55EE 369525 of Rs. 16010/- issued on 20/09/2005 and the Registration No. Is 3036.d) Certificate No. 6NS 55EE 369558 of Rs. 16010/- issued on 19/10/2005 and the Registration

आज दिनांक २८ माहे जून २०२२ रोजी माझ्या सहीने व

न्यायालयाच्या शिक्यानिशी दिले. सहा. अधिक्षकसह दिवाणी न्यायालय, क. स्तर, वसई

श्वाराण ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: लिला बिझनेस पार्क, ५वा स्तर, अंधेरी-कुर्ला रोड, मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. दूर.:०२२-४०२१२१२१, फॅक्स: 0२२-४०२१२१०२.

ई-मेल:sharecmpt.gno@saint-gobain.com, वेबसाईट:www.grindwellnorton.co.in सीआयएन: एल२६५९३एमएच१९५०पीएलसी००८१६३

७२वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ७२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी द.३.००वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी) अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या (एमसीए) च्या सर्वेसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, १०/ २०२१ दिनांक २३ जून, २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ आणि 0२/२०२२ दिनांक ५ में, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२ अनुक्रमे दि.१२ मे, २०२०, दि.१५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ (यापुढे सदर परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार एजीएमच्या सूचनेत (सूचना) नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित करण्यात

उपरोक्त परिपत्रकांनुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ केवळ त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविली जाईल ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. सदर दस्तावेज कंपनीच्या www.grindwellnorton.co.in या वेबसाईटसवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> आणि केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक) च्या <u>https://evoting.kfintech.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. ई-मेलने एजीएम सूचना सोमवार, ४ जुलै, २०२२ रोजी पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

नोंद तारीख शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना एजीएमच्या सुचनेत नमुद विषयावर केफिनटेकच्या विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) त्यांचे मत देता येईल.

रिमोट ई-वोटिंग मंगळवार, २६ जुलै, २०२२ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि गुरुवार, २८ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. गुरुवार, २८ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे नंतर केफिनटेकद्वारे रिमोट ई–वोटिंग बंद केले जाईल. सदस्यांनी ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. ई-वोटिंग सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल आणि जे सदस्य व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहतील ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही व त्यांना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मत देण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता

नोंद दिनांक शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांची यादी व सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई–वोटिंग किंवा एजीएममध्ये ई–वोटिंगचा अधिकार असेल.

डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ई-मेल नोंद नसलेल्या सदस्यांकरिता रिमोटने मतदानाची पद्धत एजीएम सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यांनी ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल संबंधित ठेवीदार

सहभागीदारकडे नोंद करावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड (टीसीपीएल) च्या csg-unit@tcplindia.co.in वर मेल करून एजीएमबाबत पत्रव्यवहार करावा.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे व्यक्ती व ना-वैयक्तिक भागधारक ज्यांनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचे सदस्य झाले असल्यास आणि नोंद तारीख शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@kfintech.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. रिमोट ई–वोटिंगकरिता एखादी व्यक्ती केफिनटेकसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. वैयक्तिक भागधारक प्रतिभूत डिमॅट स्वरुपात धारण असल्यास व सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचे सदस्य झाले असल्यास आणि नोंद तारीख शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी ई-वोटिंगकरिता सूचना अंतर्गत एजीएम सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करावे.

विद्यत स्वरुपात मतदानाबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी https:/ <u>/evoting.kfintech.com</u> (केफिनटेक वेबसाईट) च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्कन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्री. एस.व्ही. राजू, उप महाव्यवस्थापक, केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड, सेलेनियम, प्लॉट क्र.३१ व ३२, गचीबोअली, वित्तीय जिल्हा, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००३२ किंवा <u>einward.ris@kfintech.com</u> व evoting@kfintech.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क केफिन टोल फ्री **ず.:**8く003088008.

व्हीसी/ओएव्हीएमने एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा एजीएमकरिता निर्धारित वेळेपुर्वी १५ मिनिटे अगोदर सुरू होईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा एजीएमच्या निर्धारित वेळेपासून १५ मिनिटांच्या समाप्तीपूर्वी बंद केली जाईल. व्हीसी/ओएव्हीएमने एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यांना तांत्रिक सहाय्य एजीएमपुर्वी किंवा दरम्यान हवी असेल त्यांनी संपर्क के फिनटेक टोल फ्री क्र.१८००३०९४००१ किंवा evoting@kfintech.com वर ई-मेल करावा.

एजीएम उद्देशाकरिता व कंपनीच्या आगामी एजीएममध्ये सदस्याद्वारे मान्यतेवर अवलंबून असलेले लाभांश देण्याकरिता कंपनीची सभासदांची नोंदणी पुस्तक व शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २१ जुलै, २०२२ ते शुक्रवार, २९ जुलै, २०२२ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहतील.

ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेडकरिता सही/-

बिनीता पटेल

उमी जॉयर कंपनी सचिव व अनुपालन अधिकार्र

क्यूजीओ फायनान्स लिमिटेड करित

रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेड सीआयएन:एल४५२००एमएच१९८५पीएलसी०३५०४४ नोंदणीकृत कार्यालय: रोझवुड चेंबर्स, ९९/सी, तुळशीवाडी, ताडदेव, मुंबई-४०००३४. दूर.:०२२-४३२१६६००, फॅक्स:०२२-२३५२६३२५ ई-मेल:mumbaioffice@rasresorts.com, वेबसाईट:www.rrahl.com

३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेड** (कंपनी) च्या

सदस्यांची **३८वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० जुलै, २०२२ रोजी स.११.००वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या इतर लागु तरतुदी सहवाचिता भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या पूर्ततेनुसार होणार आहे.

कोविड-१९ प्रादर्भावामळे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्यअल साधने (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्यावर स्पृष्टीकरणाबाबत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे. २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१ १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे, २०२२ रोजीचे परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार (एमसीए परिपत्रके) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१

व १३ मे, २०२२ नुसार सदर सभा संपन्न होणार आहे. कायद्याच्या कलम १०१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशसान) अधिनियम, २०१४ चे नियम १८ लेस्टींग रेग्युलेशन्सचे नियम ३६, सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) आणि एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ३८वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ ज्या ादस्यांचे ई–मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ई–मेलने १४ जुलै, २०२२ रोजी पाठविले आहे. ३८वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठवन एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानसार खारीज करण्यात आले आहे. सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.rrahl.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंग सविधा देण्यास नियक्त संस्था नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम २०९३ च्या कलम १०८ च्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २० आणि भारतीय सरक्षा व विनिमय मंडळाच्या (यादीतील जबाबदाऱ्या व प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ चे नियम ४४ आणि एसएस-२ नसार कंपनीने सदस्यांना एजीएम येथे प्रस्तावित केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा प्रदान करण्यात आले आहेत. कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे, ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल. रिमोट ई–वोटिंग व एजीएम दरम्यान ई–वोटिंगकरिता कंपनीने एनएसडीएलची सेवा नियुक्त केली आहे.

कट ऑफ तारखेला म्हणजेच शनिवार, २३ जुलै, २०२२ रोजी सदस्य नोंद पुस्तकात/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधेचा लाभ घेता येईल.

रिमोट ई-मतदान सोमवार, २५ जुलै, २०२२ रोजी स.१०.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी सायं.५.०० वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. एजीएम नोटिसमध्ये नमूद केल्यानुसार या कालावधीत कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. त्यानंत एनएसडीएलद्वारे उपरोक्त शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) नंतर मतदानासाठी दरस्थ ई–मतदान मॉड्यूल अक्षम केले जाईल. एकदा एजीएम नोटिसच्या व्यवसायांवर मत सदस्यांनी दिले की त्यानंतरच्या कोणत्याही बदलास परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांचे मतदानाचे हक्क हे नोंद तारखेला अर्थात शनिवार, २३ जुलै, २०२२ रोजी भरणा केलेल्या भागभांडवलाच्या सरासरी हिस्स्यावर असतील. एजीएम दरम्यान रिमोट ई–मतदान आणि ई–मतदान यासाठी सविस्तर सूचना एजीएम सूचनेचा भाग म्हणन प्रदान केल्या आहेत.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित असलेले सदस्य आणि ज्यांनी दुरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिले नाही आणि असे करण्यास मनाई केली नसेल तर ते ३८व्या एजीएम दरम्यान ई–मतदान प्रणालीद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतात. रिमोट ई–वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असणार नाही.

नोटीस पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला अर्थात शनिवार, २३ जुलै, २०२२ रोजी समभाग धारण करून कोणतीही व्यक्ती, एजीएम नोटिसमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करून त्यांचा लॉगिन आयडी व संकेतशब्द मिळवू शकते किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकते. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नसतील त्यांनी ३८व्या एजीएम सूचनेत तपशिलानुसार ई-बोटिंगकरिता लॉगईन परिचयपत्रे प्राप्त करण्यासाठी डिपॉझिटरी/कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल नोंद करतेवेळी भागधारकांकरित

रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया तसेच सभेत केलेले मतदान योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता कंपनीच्या संचालक मंडळाने तपासनीस म्हणून श्रीमती जिज्ञासा वेद (सदस्यत्व क्र.एफसीएस६४८८) किंवा त्यांच्या गैरहजेरीत श्रीमती शर्वरी शाह (सदस्यत्व क्र.एफसीएस९६९७) मे. पारेख ॲण्ड असोसिएटस. कार्यरत कंपनी सचिव यांची नियक्ती केलेली आहे. तपासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल कंपनीच्या www.rrahl.com आणि एनएसडीएलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि कंपनीचे शेअर्स जेथे सचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडकडे कळविले जाईल.

एजीएममध्ये सहभागासाठी ई-मतदान किंवा तांत्रिक मदतीसंदर्भात काही शंका असल्यास, सदस्यांनी www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिक्कन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क **श्रीमती पल्लवी म्हात्रे,** व्यवस्थापिका, एनएसडीएल evoting@nsdl.co.in / pallavid@nsdl.co.in, द्रः:९१-२२-२४९९४५४५/ १८००२२२९९० किंवा **श्री. मायकेल मॉन्टेरिओ.** संचालक. मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड. कार्यालय क्र.१०६ व १०७, दत्तानी प्लाझा, इस्ट वेस्ट कंपाऊंड, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका. मुंबई-४०००७२. द्रर.:०२२-२८५२०४६१/४६२, ई-मेल:service@satellitecorporate.com, वेबसाईट: www.satellitecorporate.com वर संपर्क करावा. रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: ०४ जुलै, २०२२

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी एसीएस४६३९४

दिनांक: ०४ जुलै, २०२२ ठिकाण : मुंबई

के. विस्वेसरन कंपनी सचिव